

"Hindayan" launched...Registration of "Hindayan" cycle competition and campaign started by Chief Minister

"HINDAYAN" COMPETITION AND CAMPAIGNS OPEN TO ALL

Mumbai: "Hindayan" will definitely become a symbol of our Indian heritage, culture and national unity, the proud Chief Minister Mr. Eknath Shinde said here. He was speaking at the launch of registration for the second season of "Hindayan" cycle competition and campaign 2024 on Monday, November 13, 2023 at Chief Minister's Official Residence, Varsha. While encouraging citizens to join Hindayan on this occasion, the Chief Minister said, cycling is definitely beneficial for our health as well as the environment. In the current situation, it has become the need of the hour to use bicycles wherever possible to protect the environment. In the second season of "Hindayan", various campaigns and competitions will be organized. This season the competition and campaign is open to all. The campaign will start on February 10, 2024 from New Delhi and will conclude after reaching Pune via Agra, Jaipur, Gandhinagar, Thane and Mumbai. Besides, three stages of 110 km each will be held from 1st to 3rd March 2024 in Sindhadur district of Maharashtra. Mr. Vishnudas Chapke, the organizer of "Hindayan" and the first and only Indian to circumnavigate the world, said on the occasion, We have three objectives behind starting the "Hindayan" campaign, the first objective is to have 22 cycling events in



Olympics, with 66 medals. However, no Indian cyclist has qualified to represent India in the last 60 years. 1964 was the last Olympic event in which four cyclists represented India. On this occasion, Indian cyclists will get a chance to represent India in the Olympics. Another objective is that adventure cyclists from armed forces and state police travel to America, England and France to participate in cycle races, as there is no platform available to them in India for such competitions. On this occasion, this platform will be available to them. And the third objective is the urgent need to develop a cycling culture and infrastructure in India. This will help in reducing carbon emissions to a great extent and for sustainable development. The first edition of "Hindayan" cycle competition was held on New Delhi to Pune was successfully completed from 5th February

to 19th February 2023. This year, the year 2024 competition will be held in the background of the 350th anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj's coronation and the competition will conclude on Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary i.e. 19 February 2024 at Sinhadur, Pune. Giving more information about this, cyclist Vishnudas Chapke further said that last year only Indian Army and Navy teams participated in this campaign. But this year Ministry of Home Affairs, Central Armed Police Force have responded to join this competition and National Disaster Response Force (NDRF) has also given their consent to participate in this competition. Apart from this "Hindayan" is open to all. Registration for the ride has officially started. He also appealed to the interested cyclists to visit the website www.hindayan.in to register.

CORRIGENDUM

With reference to Public Notice dated 08/11/2023, on behalf of our clients Kashinath B. Bare & Shreyash K. Bare. Date and Registration details of Agreement for Sale dated 24/08/2015 (TNN-7-5774-2015) was wrongly mentioned as dated 01/01/2004 (BDR/5/359/2004). And it must be read as "Agreement for Sale dated 24/08/2015 (TNN-7-5774-2015)".

Droit Legal Solutions Advocate, High Court Bombay

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. RAMLAGAN JAGDEV VERMA is the owner of SHOP NO. 3/A ON GROUND FLOOR, SAFEER PARK CO. OP. HSG. SOC. LTD., Situated at R.N.P. PARK, BHAYANDUR (E), DIST. - THANE - 401 105. The First Original Agreement for sale dated 15/12/1991 entered into by and between M/s. BURHANI BUILDERS. ("BUILDER/VENDOR") and with SHRI. NIRMAL KUMAR D. SHIVHARE (PURCHASER) has been lost/misplaced. The Missing Complaint is lodged by MR. RAMLAGAN JAGDEV VERMA in NAVHARGAR POLICE STATION BHAYANDUR EAST, vide missing Report. No. 34707-2023 on 14/11/2023. The Second Original Agreement for sale dated 15/07/2011 entered into by and between SHRI. NIRMAL KUMAR D. SHIVHARE (Transferor) of One Part, and with MR. RAMLAGAN JAGDEV VERMA (Transferee) vide Doc. No. TNN-5806/2011 dated 15/07/2011. The said agreement has been out by Rat.

All the banks, financial institution, person etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever regarding the claims. Objections from any person having right, title, interest in the application property by way of sale, mortgage, gift, lien, inheritance etc. to Misplaced of above said agreement with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

R. J. MISHRA (Advocate High Court) Date: 16/11/2023 NOTARY GOVT. OF INDIA OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B - Bldg., Near Copl Mahal Hotel, Navghar Rd, Bhayander (E), Dist. Thane - 401105.

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large as per instructions of my clients that my clients (1) Shri. Pradeep Madhukar Naik and (2) Smt. Suchita Sahadev Naik have purchased two flats bearing Flat No. 703 & 704, 7th Floor, Building No. 6, Malvani Indraprashta CHS Ltd., situated at Shree Chhatrapati Shivaji Rajee Complex, Charkop, Link Road, Kandivali (West), Mumbai-400 067 from Mr. Jagraj Jagrup Ghooman and Mrs. Simran Jagraj Ghooman and having a share certificates bearing No. 059 (distinctive Nos. 291 to 295) and Share Certificate No. 060 (distinctive Nos. 296 to 300) respectively in respect of the aforesaid flats. And whereas all the Original Agreements, Share Certificates and No Dues Certificates of Bank in respect of aforesaid flats which were in possession of my clients but out of them, Share Certificates and No Dues Certificates of Bank has been lost/misplaced by my clients and missing N.C. complaint bearing No. 104466/2023 dtd. 14.11.2023 has been lodged with the Charkop Police Station.

Any person's found or having claim objection, right, title or interest of any nature whatsoever in the above said Flats and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice failing to which, the claim of the such persons, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

Sd/- R.P. Chaubey, Advocate Off : Gala No. 14, Vaishnavi Nagar, Harpate Pada, Dhanu Baug, Nalasopara (E), Palghar. Mob. 721958585 Date: 16/11/2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

MY Clients MR. AMIR HUSSAIN SHAIKH IS THE SON OF LATE SHAIKH ABDUL NABI SHAIKH HUSSAIN. MRS. REHANA HUSSAIN SHAIKH IS THE WIFE OF LATE SHAIKH ABDUL NABI SHAIKH HUSSAIN. MS. NAILA HUSSAIN SHAIKH IS THE DAUGHTER OF LATE SHAIKH ABDUL NABI SHAIKH HUSSAIN. MS. SANIYA HUSSAIN SHAIKH IS ALSO THE DAUGHTER OF LATE SHAIKH ABDUL NABI SHAIKH HUSSAIN residing at Bld/Flat No.16, Hill Crest CHS Ltd. Plot No.7, Bhavani Nagar, Marol Maroshi Road, Andheri east, Mumbai-400059. We are the legal heirs and family members of Deceased SHAIKH ABDUL NABI SHAIKH HUSSAIN who had been working with DOHA-QATAR and died in Doha on 22/03/2023 due to multiple blunt injuries. We are applying for insurance claim and withdrawal of bank account amount in Doha-Qatar. Any person or persons having any claim or interest by way of legal heirs, inheritance should send their claim in writing to above address with documentary evidence in support of the said claim thereof within 15 days of publication of said notice. Failing, which claims if any shall be deemed to have been waived.

Adv. Mohsin Shaikh Advocate High Court, -9136036367.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. SUSHANT ANANT PAWAR is the owner of Flat No.-213/C/Wing, On the Second Floor, Nirmalkunj Co. Op. Housing Society Limited, Navghar Road, Bhayander (East), Dist. -Thane -401 105. The First Original Agreement Executed Between M/s. S. P. BUILDERS, and MR. DHIRAJALAL R. BHATT & MRS. SAVITABEN DHIRAJALAL BHATT, Agreement For Sale Dated: -11/04/1994 the said Agreement in respect of Flat No.-213/C/Wing, On the Second Floor, Nirmalkunj Co. Op. Housing Society Limited, Navghar Road, Bhayander (East), Dist. -Thane -401 105. The said Agreement For Sale Registered Bearing No. TNN-4/817/2023 Dated: -04/05/2023. The Second Original Release Deed Executed Between MRS. LATA PANKAJKUMAR JOSHI & MRS. GEETA KRISHNAKANT MEHTA, and MR. JITENDRA DHIRAJALAL BHATT & MR. DILIP DHIRAJALAL BHATT, Release Deed Dated: -10/12/2022, the said Agreement in respect of Flat No.-213/C/Wing, On the Second Floor, Nirmalkunj Co. Op. Housing Society Limited, Navghar Road, Bhayander (East), Dist. -Thane -401 105. The said Agreement For Sale Registered Bearing No. TNN-4/817/2023 Dated: -04/05/2023. The Third Original Agreement Executed Between MR. JITENDRA DHIRAJALAL BHATT & MR. DILIP DHIRAJALAL BHATT and MR. SUSHANT ANANT PAWAR, Agreement For Sale Dated: -11/04/1994 the said Agreement in respect of Flat No.-213/C/Wing, On the Second Floor, Nirmalkunj Co. Op. Housing Society Limited, Navghar Road, Bhayander (East), Dist. -Thane -401 105. The said Agreement For Sale Registered Bearing No. TNN-4/817/2023 Dated: -04/05/2023. The Second Original Release Deed has been misplaced/lost. The Police missing complaint is lodged on -13/11/2023 under Lost Report No. -34532/2023 at Navghar Police Station, MBVY Police.

Any person's, banks, financial institutions, individuals, company firms etc. having any claim shall file an objection in writing along with documentary evidence within 14 Days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person's has any claim, whatsoever, on the said flat, of which, please take a note. Ajitkumar P. Gupta Date: 16/11/2023 (Advocate High Court) Office No. 04, Sangam Apartment, Asha nagar, Bhayander (E), Thane- 401105

PUBLIC NOTICE

This is to inform to public in large that My Client MR. AJAY KUMAR SINGH, is present lawful owner & holding 100% shares & rights in respect of one 1 BHK Flat Adma. 360 Sq. Ft. (BU) situated at FLAT NO:220, 2ND FLOOR, B-WING, GANESH MAHAVIR CO-OP. HSG. SOC. LTD., B.P. CROSS ROAD NO: 04, TALAV ROAD, BHAPANDER (EAST), THANE-401105, And its 1st chain of Agreement i.e. Original Agreement For Sale' dtd. 16/01/1987, executed between MR. OM PRAKASH PUJARI (Builder/Vendor) And MRS. JAYABEN VISHNUDUTTI OZA (Purchaser/ Buyer) has been informed as Lost/ misplaced by him in transit from home in local area of Residence in May-2023, and same is not traceable till now. Client has lodged NC/complaint to local Andheri Police Station Andheri (E), Mumbai vide LR No: 102734-2023 dtd: 11/11/2023, my client is holding clear & marketable title of said Flat with possession. If anybody found/trace same agreement, kindly forward same to my client/me on below contact & Address. Place: Mumbai Date: 10/11/2023. Client: MR. AJAY KUMAR SINGH Mob: 9820111110 Sd/- ADV. MITHILESH KUMAR DUBEY Advocate, High Court, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice hereby given to public at large that Original Allotment letter & Mhada Pass Book issued to Mr. Mohammed Salim Shaikh by MHADA, has been lost/ misplaced by my client Mr. Ghanshyam Jagdish Vododaria related Room No. 16, Charkop (I) PANCHSHEEL CHSL, Plot No. 175, Road No RSC - 19, Sector-1, Charkop, Kandivali (West), Mumbai 400 067, admeasuring 25sq. Mtrs. Municipal R/S ward of M.C.G.M., In this connection Lost Report No. 103629 -2023 dated 10-11-2023, has been lodged at Greater Mumbai Police/Charkop Police Station, Mumbai. Any person finds it or having any right, title, claim or interest or objection for the same should contact undersigned Adv. Umesh V. Jadhav, at Room No. 43, Plot No.253, Aamantran CHSL, Sector No. 2, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067, within 15 days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the Original Allotment letter & Mhada Pass Book is irretrievably lost and shall be deemed to waived their objection for the same. Sd/- MR. UMESH V. JADHAV Advocate High Court Place Mumbai Date 16/11/23

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that my Client - MRS. UPASANA VAIBHAV PATHARE is willing to purchase a Residential Premises bearing Flat No. 303, admeasuring 370 sq. ft. Built-up area or thereabouts, in A-1 Wing, located on the 3rd Floor of the Sitamai Co-operative Housing Society Ltd.; situated at Lokmanya Tilak Road, Mulund (East), Mumbai- 400081, standing on a Plot of Land bearing C.T.S. No. 679/1 to 18 of Village - Mulund (East), Taluka Kurla, District Mumbai Suburban and within the limits of 'T' Ward of Brihanmumbai Municipal Corporation and Five shares of Rs. 50 each bearing distinctive No. 106 to 110 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 22 from the Selli.e. SMT. USHA DILIP/TAMBE. Any person or persons having any right, title, interest by way of inheritance or claim against the said flat, should send their claims in writing to the undersigned along with the documentary evidence in support of the said claim thereof within 14 days of the publication of the this notice, failing which claims if any shall be deemed to have been waived. Place: Mumbai. Date: 16/11/2023

Sd/- Mr. Rajiv B. Singh, Advocate High Court, Shop No. 3, BPS Santusht Building, Next to Gokul Scan Center, Off. P. K. Road, Mulund (W), Mumbai - 400080. Mob: 9820 74 1213

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the documents bearing Original Share certificate No 18 issued by OSHIWARA CASABELLA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD having 5 shares from 86 to 90 issued for flat no F/602, building No 2D, Patliputra Nagar, Oshiwara, Jogeshwari west, Mumbai 400 102, has been misplaced. The report for the same has been lodged at the police station vide report no 2410/2023. If found, kindly inform to Adv. Surendra Kumar Yadav within 15 days of publication at +9177000 71949 or +91 98210 79143.

Charkop Shanti Co-Op Hsg Society Ltd, Sector-05, Plot- 272, Charkop, Kandivali (W), Mumbai- 400067

ANNEXURE - 13 [Rule - 8 (1)] POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas The undersigned being the authorised officer of Union Bank of India, Charkop Branch, Charkop Shanti Coop Housing Society, Sector No 5, Plot No 272, Charkop, Kandivali (West) Mumbai- 400067 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 06.06.2023 calling upon the borrowers Mr. Prashant Tukaram Kabdulle and Mrs. Samruddhi Prashant Kabdulle to repay the amount mentioned in the notice being Rs. 3534776.86 (Thirtyfive Lakh Thirtyfour Thousand Seven Hundred Seventysix Rupees and Eightysix Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 13th day of November of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 3534776.86 and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets. Description of Immovable Property: All that part of the property consisting of Flat. No. A-26 (Plot No. 373) OF Charkop (I) Jal Tarang Co-Operative Housing Society Ltd. RSC 29, Charkop Sector 3, Kandivali (West) Mumbai- 400067 within the registration Sub-District Mumbai and District Mumbai Bounded by property: On the North by - Plot No 372 Nutan Society On the South by - Plot No 374 Akash Society On the East by - RSC Road No 29 On the West by - MHADA Society Sd/- UNION BANK OF INDIA Authorised Officer Date: 13.11.2023 Place : Charkop

Charkop Shanti Co-Op Hsg Society Ltd, Sector-05, Plot- 272, Charkop, Kandivali (W), Mumbai- 400067

ANNEXURE - 13 [Rule - 8 (1)] POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas The undersigned being the authorised officer of Union Bank of India, Charkop Branch, Charkop Shanti Coop Housing Society, Sector No 5, Plot No 272, Charkop, Kandivali (West) Mumbai- 400067 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 06.06.2023 calling upon the borrower Mr. Abdulwahab Abdulwahab Ansari and Mrs. Soleha Abdulwahab Ansari to repay the amount mentioned in the notice being Rs. 1996229.93 (Nineteen Lakh Ninety six Thousand Two Hundred Twenty nine Rupees and Ninety three Paise Only) within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 13th day of November of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 1996229.93 and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets. Description of Immovable Property: All that part of the property consisting of Room No B-39, Plot No 544, Charkop (I) Swastik CHS Ltd., Near Dena Bank, RSC No 50, Sector No 5, Charkop, Kandivali (West) Mumbai- 400067 Adm area 25.00 sqmts built up, MHADA Layout World Bank Project, CTS No 1C of village Kandivali, Taluka Borivali within the registration Sub-District Mumbai and District Mumbai Bounded : On the North by: By Room On the South by: By Room On the East by: Open Space On the West by: Other Society Sd/- UNION BANK OF INDIA Authorised Officer Date: 13.11.2023 Place : Charkop

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office : F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone : 02524-222905 :: CIN : L99999MH1995PLC089759 Email ID : shareinvestor@centennialindia.com :: Website : www.centennialindia.com

STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (Rs. In Lakhs)

Table with 5 columns: Sr. No., Particulars, Quarter ended (30/09/2023 Un-audited), Quarter ended (30/09/2022 Audited), Year ended (31/03/2023 Audited). Rows include Total Income from Operations, Net Profit, Earnings Per Share, etc.

Notes: 1) The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on November 14, 2023. 2) The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centennialindia.com and BSE Ltd. website : www.bseindia.com. for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Sd/- Vijay MAJREKAR Managing Director - DIN : 00804808 Date : November 14, 2023

The life of social activist Rajeev Bhoir Aid to the Conservation Foundation

Kalyan : Social Personality in Kalyan Social Worker Dr. Rajeev Bhoir of 50 Th golden jubilee birthday justification through An Orphanage , Old Age Home run by Life Conservation Foundation at Titwala Food grains , grocery Materials were provided. Dr. Rajeev Bhoir has always been a leader in social work and has been carrying out various activities for the welfare and the surrounding area. On the occasion of his birthday, Sri



Ekvira Salutations Mitra Mandal supported Jeevan Sankarhun Foundation's Orphanage. At this time, happiness was overflowing on the faces of the orphans here. Dr. for helping the Ashram. Rajiv Bhoir was thanked.

Inauguration of wrestling mat at Hedootne by MLA Raju Patil



Kalyan : Hedootne village is known as the village of wrestlers and the wrestling mats needed for the wrestlers here are provided by Kalyan Gramin MLA Raju Patil and Maharashtra Deputy Kesari Vaishnavi Patil. It was inaugurated by him. Former sarpanch of Hedootne village and MNS city organizer Takdir Kalan has made this mat available for the wrestlers at his own expense. Similarly, Bhoomipujan was also performed for internal road concreting work at Mhatre Pada and Bhandari Pada. On this occasion, Raju Patil wished the wrestlers to brighten the name of the village. At this time Former Sarpanch Yogita Kalan , Vanita Kalan , Nandabai Bhandari , Dilip Patil , Narayan Bhandari , Pulchund Kalan , Ganpat Bhandari , Ananta Maharaj, Govardhan Kalan , Suk-ya Patil , Ganpat Patil , Eknath Santhe , Kashinath Kalan , Shripatbuan Kalan , Shankhunath Patil , Umesh Kalan , Prakash Kalan, Harichandra Kalan , Dilip Patil , Kishore Kalan , Vijay Sante, Machindra Patil , Ganesh Mhatre, Firdas Kalan , Arun Mhatre , Ramesh Bhandari , Baburao Sante , Uday Mhatre ,

Ankush Bhandari , Balaram Bhandari , Bhagwan Kalan , Vishwas Patil , A large number of villagers including Kishore Bhandari , Fakira Kalan , Bhaskar Mhatre, Sakharan Patil etc. were present. Under the guidance of Kalyan Gramin MLA Raju Patil, former sarpanch of Hedootne village and MNS city organizer Takdir Kalan has provided a wrestling mat at his own expense. Hedootne village is known as the village of wrestlers and many wrestlers have been born in this soil and they have earned fame in Panchkroshi. With the passage of time, the situation has changed and now wrestling is played on mats. Therefore, there was a demand to provide wrestling mats to the wrestlers, wrestlers and coaches of the village. Many wrestlers from the village have made a name for themselves in district level and state level competitions. Takdir Kalan has expressed the hope that this mat has been made available to keep this tradition alive and in the future the wrestlers of the village will go ahead to play wrestling at the district, state and national level.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, Hamad Ahmed Mukadam, in respect of 50% share of Flat No. A1/902, on the Ninth Floor, in the Building known as Hatkesh Heights & Society known as Hatkesh Heights A1 & A2 Co. Op. Hsg. Soc. Ltd., Situated at Hatkesh Udoy Nagar, Ghodhunder, Mira Road (E), Dist. Thane - 401107, (hereinafter referred as the said Flat). Initially the said Flat was jointly purchased by Mr. Ahmed Alimohammed Mukadam & Mr. Amaan Ahmed Mukadam from M/S. S. M. Infrastructures vide registered agreement for sale dated 09/09/2019 under Doc No. Tnn-10-7411-2019 Dated-09/09/2019, whereas Late Mr. Ahmed Alimohammed Mukadam expired on 10/08/2023, leaving behind him (1) Noorunnisa Ahmed Mukadam (Wife) (2) Mr. Amaan Ahmed Mukadam (Son) (3) Shiza Obaidullah Moosa (Daughter) & (4) Hamad Ahmed Mukadam (Son) as his surviving legal heirs. Moreover, the heirs (1) Noorunnisa Ahmed Mukadam (Wife) (2) Mr. Amaan Ahmed Mukadam (Son) (3) Shiza Obaidullah Moosa (Daughter) have decided to release and relinquish their right, title and interest in respect of 50% share the said Flat in favour of our client Hamad Ahmed Mukadam. Our client, through this Publication, hereby called upon the public enlarge that If any person having any claims or right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portion thereof by way of inheritance, share, sale, purchase, mortgage, lease, lien, license, gift, attachment, or, encumbrance howsoever or otherwise shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned or not binding on our client. (Rajendra Singh Rajpurohit) Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient Cts Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Thane: 401107

MINAL INDUSTRIES LIMITED CIN No: L32201MH1988PLC216905

Regd Office: 603-1 Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai - 400072 Tel No. 022: 40707070 Email Id : cmseezp2@gmail.com :: Website: www.minalindustriestlimited.in Extract of Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September 2023 Rs. in lakhs Table with 5 columns: Particulars, Quarter Ended (September 30, 2023), Half Year Ended (September 30, 2023), Quarter Ended (September 30, 2022), Half Year Ended (September 30, 2022), Year Ended (March 31, 2023). Rows include Total Income from Operations, Net Profit, Earnings Per Share, etc.



